

सन २०११-१२ या वित्तीय वर्षासाठी मुख्य लेखाशीर्ष
२२२५ मागणी क्र. टी-५ मागासवर्गीयांचे कल्याण या
लेखाशिर्षाखाली पुनर्विनियोजन.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्र.पुनर्वि २०११/प्र क्र.८०/का.६
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक : ११ ऑक्टोबर, २०११.

संदर्भ : आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे पत्र क्र.विकास-२०१०/ठबायो/का.३(७), दि. २८.१.२०११.

शासन निर्णय :- या निर्णयान्वये मागणी क्र.टी-५, मागासवर्गीयांचे कल्याण लेखाशिर्ष -२२२५ ३६२७, व २२२५ ३७३४ यावरील महसूली खर्च या खालील सन २०११-१२ या वित्तीय वर्षासाठी उपलब्ध तरतूदीपैकी सोबतच्या विवरणपत्र-अ प्रमाणे पुनर्विनियोजनास मान्यता देण्यात येत आहे. उक्करबाप्पा आदिवासी सुधारणा योजनेसाठी पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या रु.३.२० कोटी (रु.तीन कोटी बीस लाख फक्त) तरतूदीपैकी रायगड जिल्ह्यासाठी रु.१.७० कोटी (रु.एक कोटी सत्तर लाख फक्त) व गोंदिया जिल्ह्यासाठी रु.१.५० कोटी (रु.एक कोटी पन्नास लाख फक्त) तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे.

२. या शासन निर्णयान्वये उपलब्ध करून देण्यात आलेल्या तरतूदीपैक्षा त्या त्या शीर्षाखाली जादा खर्च होणार नाही याची काळजी नियंत्रक अधिकारी यांनी घ्यावी. या रक्कमा खर्च करताना या विभागाच्या तसेच वित्त विभागाच्या वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करण्यात यावे.

३. सदर तरतूद आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत असून त्यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतिक क्र.२०११०११५४६२३००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने,

६१. १०१०१५४६२३००१

(श. र. सावंत)
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नागपूर

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण, जि.रायगड

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी, जि.गोंदिया

महालेखापाल, महाराष्ट्र १-२ (लेखा व अनुज्ञेयता) (लेखा परिक्षा) मुंबई / नागपूर (प्रत्येकी २ प्रती)

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई

कार्यासन अधिकारी, कार्यासन क्र. २ व ९, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

निवडनस्ती (का.६)

विवरणपत्र-अ

शासन निर्णय , आविवासी विकास विभाग, क्र.पुनर्वि -2011/प्र.क्र.80/का.6, दि.11 ऑक्टोबर,2011 अन्वये सन 2011-12 मधील खर्च भागविषयासाठी
पुनर्विनियोजन रक्कम दर्शविणारे विवरणपत्र

(रु.हजारात)

अ.क्र.	प्रधान शीर्ष/गोण शीर्ष/उपशीर्ष	दि.31.3.2012	सन 2011-12 करिता	पुनर्विनियोजनासाठीची	पुनर्विनियोजन नंतरची
	पर्यन्तचा अपेक्षित खर्च	अर्थसंकल्पीय तरतुद	प्रस्तावित रक्कम	प्रस्तावित रक्कम	रक्कम
1	2	3	4	5	6
(अ) ज्या लेखांशिराखाली अनुदानासह पुनर्विनियोजनाद्वारे जादा रक्कमा प्रस्तावित केल्या आहेत अशा बाबी					
योजनांतर्गत					
1	मागाणी क्र.टी-5 (01) (36) उक्करबापा आदिवासी वस्ती सुधारणा कार्यक्रम (2225 3627) 31, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)	2350990	2350990	0	2350990
	दि.11/10/2011 च्या शासन निऱ्णयाद्वारे पुनर्विनियोजन	2382990	2350990	32000	2382990
	(ब) ज्या लेखांशिराखाली अनुदानासह पुनर्विनियोजनाद्वारे कमी रक्कमा प्रस्तावित केल्या आहेत अशा बाबी				
योजनांतर्गत					
1	मागाणी क्र.टी-5 (01) (14) दारिद्र्य रेषेखालील आदिवासी कुटुंबियांना दुभत्या जनावरांचे वाटप (2225 3734) 31-सहाय्यक अनुदान (वेतनेतर)	200000	200000	0	200000
	दि.23/09/2011 च्या शासन निऱ्णयाद्वारे पुनर्विनियोजन	197400	200000	2600	197400
	दि.11/10/2011 च्या शासन निऱ्णयाद्वारे पुनर्विनियोजन	165400	197400	32000	165400

मार्गांक
१११९११

(श. र. सावत)
कार्यासन अधिकारी